408/2214
Wednesday,February 18 ,2026
1:10 PM

पावती

Original/Duplicate
नोंदणी क्रं. :39म
Regn.:39M

पावती क्रं.: 2536 दिनांक: 18/02/2026

गावाचे नाव: **कळंभे**
दस्तऐवजाचा अनुक्रमांक: **सहप-2214-2026**
दस्तऐवजाचा प्रकार : **36-अ-लिव्ह अॅंड लायसन्सेस**
सादर करणाऱ्याचे नाव: **लायसेन्सी - मे. बीआरएन इंफ्रास्ट्रक्चर प्रा.लि. तर्फे रवि रंजण राय**

नोंदणी फी	रु. 500.00
दस्त हाताळणी फी	रु. 640.00
पृष्ठांची संख्या: 16	
एकूण:	रु. 1140.00

आपणास मूळ दस्त ,थंबनेल प्रिंट,सूची-२ अंदाजे
1:28 PM ह्या वेळेस मिळेल.

सह दु.नि. शहापूर
सह दुय्यम निबंधक शहापूर

बाजार मुल्य: रु.20000 /-
मोबदला रु.5000/-
भरलेले मुद्रांक शुल्क : रु. 200/-

1) देयकाचा प्रकार: DHC रक्कम: रु.640/-
डीडी/धनादेश/पे ऑर्डर क्रमांक: 0226172508745 दिनांक: 18/02/2026
बँकेचे नाव व पत्ता:
2) देयकाचा प्रकार: eChallan रक्कम: रु.500/-
डीडी/धनादेश/पे ऑर्डर क्रमांक: MH017315910202526U दिनांक: 18/02/2026
बँकेचे नाव व पत्ता:

Ravi

the amount of non-refundable deposit and interest ...
per annum on the refundable deposit will be charged throughout the state.

Seal of Joint Sub Registrar, Shaha... सह दुय्यम निबंधक शहापूर ...

18/02/2026

सूची क्र.2

दुय्यम निबंधक : सह दु.नि. शहापुर
दस्त क्रमांक : 2214/2026
नोंदणी :
Regn:63m

गाव: कळंभे   तालुका: शहापूर   जिल्हा: ठाणे

(1)विलेखाचा प्रकार	36-अ-लिव्ह अॅन्ड लायसन्सेस
(2)मोबदला	5000
(3) बाजारभाव(भाडेपटटयाच्या बाबतितपटटाकार आकारणी देतो की पटटेदार ते नमुद करावे)	20000
(4) भू-मापन,पोटहिस्सा व घरक्रमांक(असल्यास)	1) पालिकेचे नाव: ठाणे इतर वर्णन :, इतर माहिती: (विभाग क्र. 7)मौजे कळंभे,ता. शहापूर येथील ग.नं. 206 पै.,216 यावरील ऑर्चिड बिल्डींग नं. ए4 मधील पहिल्या मजल्यावरील निवासी सदनिका क्र. 104,क्षेत्र 39.125 चौ.मी. कार्पेट(ग्रामपंचायत घर क्र. 909/ए-4/104)((GAT NUMBER : 206 पै., 216 ;))
(5) क्षेत्रफळ	1) 39.125 चौ.मीटर
(6)आकारणी किंवा जुडी देण्यात असेल तेव्हा.	
(7) दस्तऐवज करुन देणा-या/लिहून ठेवणा-या पक्षकाराचे नाव किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता.	1): नाव:-लिसेन्सॉर - संजय अशोक वंजारे . वय:-47; पत्ता:-प्लॉट नं: 0, माळा नं: 0, इमारतीचे नाव: -, ब्लॉक नं: रा. 01, दुर्गा निवास, नाहूर गाव, नाहूर रोड, मुलुंड प., मुंबई, रोड नं: -, महाराष्ट्र, मुम्बई. पिन कोड:-400080 पॅन नं:-AGTPV0530D
(8)दस्तऐवज करुन घेणा-या पक्षकाराचे व किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता	1): नाव:-लायसेन्सी - मे. बीआरएन इंफ्रास्ट्रक्चर प्रा.लि. तर्फे रवि रंजण राय वय:-; पत्ता:-प्लॉट नं: 0, माळा नं: 0, इमारतीचे नाव: -, ब्लॉक नं: कंपनीचा पत्ता 533, 4 सी, मोती बांढा रोड, मचेदा, जयपूर, राजस्थान , रोड नं: -, राजस्थान, जयपुर. पिन कोड:-302013 पॅन नं:-
(9) दस्तऐवज करुन दिल्याचा दिनांक	17/02/2026
(10)दस्त नोंदणी केल्याचा दिनांक	18/02/2026
(11)अनुक्रमांक,खंड व पृष्ठ	2214/2026
(12)बाजारभावाप्रमाणे मुद्रांक शुल्क	200
(13)बाजारभावाप्रमाणे नोंदणी शुल्क	500
(14)शेरा	

मुल्यांकनासाठी विचारात घेतलेला तपशील:-:	मुल्यांकनाची आवश्यकता नाही कारण दस्तप्रकारनुसार आवश्यक नाही कारणाचा तपशील दस्तप्रकारनुसार आवश्यक नाही
मुद्रांक शुल्क आकारताना निवडलेला अनुच्छेद :	Stamp Duty at 0.25 per cent on sum of rent payable for the period of agreement and the amount of non-refundable deposit and interest calculated at the rate of 10 per cent per annum on the refundable deposit will be charged throughout the state.

The Seal of Joint Sub Registrar, Shahapur
सह दुय्यम निबंधक शहापूर यांची मुद्रा
जि.ठाणे Dist. Thane

सह दुय्यम निबंधक
शहापूर

स ह प
दु.क्र. २२१४ | २०२६
पाने ९ | १६

CHALLAN
MTR Form Number-6

GRN	MH017315910202526U	BARCODE		Date	17/02/2026-13:44:05	Form ID	36A

Department	Inspector General Of Registration	**Payer Details**	
Type of Payment	Stamp Duty and Registration Fee together	**TAX ID / TAN (If Any)**	
		PAN No.(If Applicable)	AGTXXXXXXD
Office Name	SHP_SHAHAPUR SUB REGISTRAR	**Full Name**	SANJAY ASHOK VANJARE
Location	THANE		
Year	2025-2026 One Time	**Flat/Block No.**	FLAT NO 104 FIRST FLOOR GUT NO 206 PT
		Premises/Building	AND 216 ORCHID BLDG NO A4
		Road/Street	KALAMBHE
		Area/Locality	39.125 SQ MTRS
		Town/City/District	
		PIN	4 2 1 6 0 1

Account Head Details	Amount In Rs.
0030046401 Stamp Duty	200.00
0030063301 Registration Fee	500.00
Total	700.00

Remarks (If Any)
PAN2=AAHCB5671J~SecondPartyName=BRN INFRASTRUCTURE PVT LTD~

Amount In Words Seven Hundred Rupees Only

DEFACED ₹700.00 DEFACED

Payment Details	STATE BANK OF INDIA	**FOR USE IN RECEIVING BANK**	
Cheque-DD Details		Bank CIN Ref. No.	00040572026021721071 CPAGINGYZ3
Cheque/DD No.		Bank Date RBI Date	17/02/2026-13:24:45 Not Verified with RBI
Name of Bank		Bank-Branch	STATE BANK OF INDIA
Name of Branch		Scroll No. , Date	Not Verified with Scroll

Department ID :
Mobile No. : XXXXXX1870

NOTE:- This challan is valid for document to be registered in Sub Registrar office only. Not valid for unregistered document.
सदर चलन केवळ दुय्यम निबंधक कार्यालयात नोदंणी करावयाच्या दस्तांसाठी लागु आहे. नोदंणी न करावयाच्या दस्तांसाठी सदर चलन लागु नाही.

Challan Defaced Details

Sr. No.	Remarks	Defacement No.	Defacement Date	UserId	Defacement Amount
1	(iS)-408-2214	0009884002202526	18/02/2026-13:10:30	IGR139	200.00
2	(iS)-408-2214	0009884002202526	18/02/2026-13:10:30	IGR139	500.00
			Total Defacement Amount		700.00

Print Date 18-02-2026 01:13:34

Document Handling Charges
Inspector General of Registration & Stamps

Receipt of Document Handling Charges

PRN :	0226172508745	**Payment Date :**	17/02/2026

Received from **SANJAY ASHOK VANJARE**, Mobile number **8007981870**, an amount of Rs.**640/-**, towards Document Handling Charges for the **iSarita 1.9** in the Joint District Registrar office **JDR Thane Gramin** of the District **Thane.**

Payment Details

Bank Name :	SBIN	**Receipt Date :**	17/02/2026
Bank CIN :	10029762026021708403	**REF No. :**	4362984590613

This is computer generated receipt, hence no signature is required.

Seal of Joint Sub Registrar, Shahapur
Dist. Thane

स ह प
द.क्र. २२१८ | २०२६

सह प
द.क्र. ८२१४ / २०२६
पाने ३ / १६

॥ श्री ॥

लिव्ह ॲंड लायसन्स करारनामा

आज दि. १४../०२/२०२६ रोजी मौजे शहापूर, ता.शहापूर येथे.

१) श्री. संजय अशोक वंजारे, वय ४७ वर्षे
पॅननंबर **AGTPV0530D**
रा. ०१, दुर्गा निवास, नाहूर गाव, नाहूर रोड,
मुलुंड प., मुंबई ४०००८० } करार लिहून घेणार/लायसेन्सॉर

यांना

१) मे. बीआरएन इंफ्रास्ट्रक्चर प्रा. लि. तर्फे
श्री. रवि रंजण राय वय ३५ वर्षे
कंपनीचा पॅननंबर **AAHCB5671J**
कंपनीचा पत्ता ५३३, ४सी, मोती बांढा रोड,
मचेदा, जयपूर, राजस्थान ३०२०१३ } करार लिहून देणार/लायसेन्सी

कारणे लिव्ह एंड लायसन्स करार करण्यांत येतो की ...

मौजे **कळंभे**, ता. शहापूर येथील ग.नं. २०६ पै, २१६ यावरील **ऑर्चिड बिल्डींग नं. ए४ मधील पहिल्या मजल्यावरील** लिहून घेणार **लायसेन्सॉर** यांच्या मालकीची व कब्जे वहिवाटीची **निवासी सदनिका क्र. १०४, (ग्रा.पं. घर क्र. ९०९/ए-४/१०४) क्षेत्र ३९.१२५ चौ.मी. कार्पेट** अशी ही मिळकत आहे. त्यास आता **'सदर निवासी सदनिका'** असे संबोधण्यांत येईल.

सदर निवासी सदनिकेची लायसेन्सॉर हयांस काही कालावधी करीता आवश्यकता नसल्याकारणाने त्यांनी सदर निवासी सदनिका 'निवासी प्रयोजनार्थ' **११ महिने** मुदतीच्या लिव्ह ॲंड लायसन्स तत्वावर देण्याचे ठरविले असता सदर बाब लिहून देणार लायसेन्सी यांस समजली व त्यांनी सदर निवासी सदनिका लायसेन्सॉर हयांचेकडे 'निवासी प्रयोजनार्थ' **११ महिने** मुदतीच्या लिव्ह ॲंड लायसन्स तत्वावर मागितली. लायसेन्सी हयांची जागेची अडचण लक्षात घेता व त्यांनी केलेल्या विनंतीस मान देऊन सदर निवासी

The Seal of Joint Sub Registrar, Shahapur
सह दुय्यम निबंधक शहापूर
जि. ठाणे
Dist. Thane

स	ह	प
द. क्र. २२१४		२०२६
पाने ४		१६

सदनिका लिव्ह एंड लायसेन्स कराराने देण्याचे लायसेन्सॉर यांनी मान्य व कबूल केले आहे. त्याच्या अटी व शर्ती खालीलप्रमाणे -:

१) लिहून घेणार हे आपल्या मालकीची सदर निवासी सदनिका लिहून देणार यांना दिनांक १५/०२/२०२६ **पासून दिनांक १४/०१/२०२७ पर्यंत** केवळ **११** महिने कालावधीपूरतीच वापरण्याची परवानगी देत आहेत.

२) सदर निवासी सदनिकेचे सुरक्षिततेपोटी लायसेन्सी यांनी लायसेन्सॉर यांस अनामत रक्कम **रु. २०,०००/- (अक्षरी रुपये वीस हजार मात्र) दिले आहेत. निवासी सदनिकेचा ताबा सोडल्यानंतर लायसेन्सॉर हे करारअंतर्गत बाकी असलेली लायसन्स फी, दुरूस्ती खर्च वजा करून लायसेन्सी यांस अनामत रक्कम बिनव्याजी परत करतील.** सदर निवासी सदनिका वापरण्यासाठी लिहून देणार यांनी लिहून घेणार यांना लायसन्स फी प्रतिमाह **रु. ५,०००/- (अक्षरी रुपये पाच हजार मात्र) ॲडव्हान्समध्ये** अदा करण्याची आहे. छोटे मोठे मेंटेनन्स हे लिहून देणार हे भरण्याचे मान्य करित आहेत.

३) लिहून देणार यांना सदर निवासी सदनिकेचा तात्पूरता ताबा घेतल्यानंतर ही लिहून घेणार यांना सदर निवासी सदनिकेचा निर्विवाद कब्जा व हक्क राहिल. वेळोवेळी लिहून घेणार सदर निवासी सदनिका तपासू शकतील.

४) लिहून देणार यांना सदर निवासी सदनिकेच्या अंतर्गत व बहिर्गत स्वरूपांत कोणत्याही प्रकारचा बदल करता येणार नाही.

५) सदर निवासी सदनिकेसाठी आकारण्यांत येणारे **वीज बिल** सदर कालावधीत **लिहून देणार** हे भरतील.

६) कराराची मुदत संपलेनंतर सदर निवासी सदनिकेचा ताबा सोडणेपूर्वी लायसेन्सॉर व लायसन्सी यांचे समक्ष सदर मिळकतीची तपासणी करून काही नुकसान निदर्शनांस आल्यांस लायसन्सी यांना सदर नुकसान भरपाई देण्यांस जबाबदार धरले जाईल. सदर निवासी सदनिकेचा ताबा सोडणेपूर्वी लिहून घेणार हे लिहून देणार

The Seal of Joint Sub Registrar, Shahapur
सह दुय्यम निबंधक शहापूर
जि. ठाणे

स	ह	प
द. क्र.	२२१४	२०२८
पाने ५		१८

यांचे समक्ष सदर मिळकतीची तपासणी करुन काही नुकसान निदर्शनांस आल्यांस लिहून देणार यांचे निदर्शनास आणून नुकसान भरपाई लिहून देणार यांचेकडून वसूल करतील.

७) सदर कराराची मुदत पूर्ण होण्यापूर्वी लायसेन्सी यांना सदर निवासी सदनिका सोडावयाची असल्यास त्यांनी एक महिना अगोदर सदर निवासी सदनिकेचा निर्विवाद ताबा देण्या संदर्भातील लेखी नोटीस लायसन्सोर यांना वर उल्लेख केलेल्या पत्त्यावर देण्याची आहे व त्यानुसार लायसन्सी यांनी सदर निवासी सदनिका मिळकत नोटीसीतील तारखेनुसार सोडावयाची आहे किंवा तिचा निर्विवाद खुला ताबा देण्याचा आहे. तसेच मुदत पूर्ण होण्यापूर्वी, लायसेन्सॉर यांना सदर मिळकतीची आवश्यकता असल्यास, त्यांनी एक महिना अगोदर सदर निवासी सदनिकेचा निर्विवाद ताबा मिळण्यासंदर्भातील लेखी नोटीस लायसन्सी यांना वर उल्लेख केलेल्या पत्त्यावर देण्याची आहे व त्यानुसार लायसन्सी यांनी सदर निवासी सदनिका मिळकत नोटीसीतील तारखेनुसार सोडावयाची आहे किंवा तिचा निर्विवाद खुला ताबा देण्याचा आहे.

८) लिहून देणार यांनी सदर निवासी सदनिकेचा वापर केवळ निवास कारणासाठी या उद्देशानेच करावयाचा आहे. सदर निवासी सदनिका कोणत्याही प्रकारे व्यापारासाठी वापर करावयास लिहून घेणार परवानगी नाकारत आहेत. लिहून देणार यांनी सदरहू निवासी सदनिका वा तिचा कोणताही भाग हा इतर कोणासही पोटभाडयाने अगर लिव्ह अँड लायसन्स अथवा इतर कोणत्याही लेखी वा तोंडी कराराने दयावयाचा नाही. लिहून देणार यांनी सदर निवासी सदनिकेत कोणतेही गैरकायदेशिर कृत्ये करु नये व आसपांसच्या लोकांना त्रास होईल, असे कोणतेही वर्तन करु नये. तसेच सदनिकेमध्ये निर्माण होणारा कचरा कचराकुंडीतच टाकावा इतरत्र फेकून इतर रहिवाशांना त्याचा त्रास देऊ नये. परिसरांतील लोकांनी तक्रार केल्यांस सदर लिहून देणार यांना सदर निवासी सदनिका त्वरित सोडावी लागेल.

९) छत गळती, पाईप गळती किंवा यासारख्या व इतर मोठया स्वरुपाच्या तक्रारी लिहून घेणार हे दूर करुन देतील. मात्र लहान सहान तक्रारींबाबत लिहून देणार यांनीच लक्ष दयावयाचे आहे.

स	ह	प
द. क्र. २२१४		२०२५
पाने ६		१६

सदर करारांत असेही स्पष्ट करण्यात येते की -

अ) कोणत्याही कारणास्तव लिहून देणार हे लिहून घेणार यांच्यावर कोणत्याही स्वरूपाचा दावा दाखल करणार नाहींत.

ब) सदर निवासी सदनिके व्यतिरिक्त आसपासची मोकळी जागा, किंवा लिहून घेणार यांच्या मालकीच्या इतर जागेत लिहून देणार हे कोणत्याही प्रकारचा हक्क सांगणार नाहींत अथवा कब्जा करणार नाहींत.

क) सदर कराराचे समाप्तीनंतर लिहून देणार हे लिहून घेणार यांना सदर निवासी सदनिकेचा पूर्णतः, निर्विवाद व शांततेने कब्जा व हक्क परत करतील. सदर कराराचे मुदतीत लिहून देणार यांनी सदर निवासी सदनिकेवर कोणत्याही प्रकारचा बोजा निर्माण करू नये.

ड) कराराचे मुदतीनंतरही लिहून देणार यांनी सदर निवासी सदनिकेचा ताबा सोडण्यांस चालढकल केली तर लिहून घेणार किंवा त्यांच्या वतीने अधिकार प्राप्त इतर कोणीही सदर निवासी सदनिकेतील लिहून देणार यांचे मालकीचे सामान, फर्निचर व इतर वस्तू सदनिकेच्या बाहेर काढतील व त्यामुळे होणाऱ्या नूकसानीस लिहून देणार यांनाच जबाबदार धरले जाईल.

१०) लिहून देणार यांनी सदर निवासी सदनिकेत अशा कोणत्याही प्रकारच्या वस्तुंचा साठा करू नये, ज्या वस्तु हानिकारक, स्फोटक, समाजास हानिकारक अथवा नुकसान पोहचविणाऱ्या असतील.

११) या करारांत ठरलेल्या प्रत्येक अटींचे लिहून देणार हे पालन करतील.

१२) लिहून देणार यांनी कोणत्याही परिस्थितीत सदर निवासी सदनिकेच्या मूळ स्थितीत परिवर्तन करू नये. कोणत्याही प्रकारचे शेल्टर्स/ सपोर्टर्स उभारू नयेत आणि असे कोणतेही कृत्य अथवा बांधकाम करू नये की जेणेमुळे सदर इमारतीस नुकसान होईल.

The Seal of Joint Sub Registrar Shahapur

स	ह	प
द. क्र.	२२१५	२०२६
पान	७	१६

१३) सदर रजिस्टर्ड लिव्ह एंड लायसेन्स करार करण्यांस आलेला खर्च रक्कम लिहून घेणार व लिहून देणार यांनी विभागून केला आहे.

१४) सदर निवासी सदनिका ही लिहून घेणार यांनी लिहून देणार यांस मित्रत्वाच्या नात्याने दिली असून, सदर निवासी सदनिकेवर लायसेन्सी यांनी कोणत्याही प्रकारचा कायदेशिर भाडेकरु, पोटभाडेकरु वगैरे असल्याबाबतचा हक्क, दावा, अधिकार सांगण्याचा नाही व तसा हक्क व अधिकार रहाणार नाही.

१५) यदाकदाचित उभय पक्षीयांमध्ये वाद, गैरसमज, वगैरे झाल्यांस त्याचे निराकरण प्रथम उभय पक्षीयांनी एकत्र बसून करावयाचे आहे,

१६) हया करारान्ने लायसन्सी यांस प्रचलित भाडे कायदयाने कोणतेही हक्क व अधिकार देणेत आलेले नाही वा दिलेले नाही.

येणेप्रमाणे सदर करार हा लिहून देणार व लिहून घेणार यांचे पूर्ण सहमतीने, कोणत्याही दबावांस बळी न पडता, स्वसंतोषाने वर नमूद केलेल्या तारखेस खालील साक्षीदारांच्या समक्ष पूर्ण करण्यांत येत आहे.

लिहून देणार/लायसेन्सी

१) मे. बीआरएन इंफ्रास्ट्रक्चर प्रा. लि. तर्फे
श्री. रवि रंजण राय

लिहून घेणार/लायसेन्सॉर

१) श्री. संजय अशोक वंजारे,

साक्षीदार

Joint Sub Registrar, Shahapur
सह दुय्यम निबंधक शहापूर वर्ग
जि. ठाणे
Dist. Thane

स	ह	प
क्र. क्र. २२१४		२०२५
पान ८	१६	

१.

श्री. विनायक श. महेश्वर, रा. मुलुंड (प.), मुंबई

२.

श्री. साहील सु. वंजारे, रा. मुलुंड प. मुंबई

Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd.

Bill of Supply For: FEB-2026

Website :www.mahadiscom.in
GSTIN of MSEDCL 27AAECM2933K1ZB
BILL NO.(GGN): 000003212585225 (Opted for Go-Green)

HSN code 27160000

Consumer No: 210118425752
ROYALE URBANSPACE LLP
WING.A-4 FLAT NO 104 ROYALE CITY S.NO.206/216 KALAMBHE 421601
Mobile/Email: 98******29/san**************@gmail.com

Bill Date:	06-FEB-26
Bill Amount Rs:	130.00
Due Date:	26-FEB-26
If Paid After Due Date:	130.00

Billing Unit: 4448 :SHAHAPUR
Tariff/Category: 090 /LT I Res 1-Phase
Pole No: 00000000
PC/MR/Route Sequence/DTC: 2 / 19-2045-0020 /4153137
Meter No: 05392089169
Reading Group: A2

Supply Date: 15-Apr-2015
Sanct. Load: 0.88 KW
Security Deposit(Rs): 1,320.00
Current Reading Date: 02-FEB-26
Previous Reading Date: 01-JAN-26

Current Reading	Previous Reading	MF	Unit	Adj. Unit	Total
8326	8312	01	14	0	14

Meter status: NORMAL
Bill Period:1.07 Month(s) /

QR code is valid upto: 14-03-2026

Scan this QR Code with BHIM App for UPI Payment

In case of payment by QR code, the prompt payment discount or delay payment charges applicable as per the payment date will be included in the next bill.

Billing History:



* For any queries on this bill please contact
MSEDCL Call Center:
18002333435
18002123435
1912

Rules and Regulations of MSEDCL for redressal of customer grievances are available on www.mahadiscom.in > ConsumerPortal > CGRF

Important :
1.Register for e-bill instead of printed bill and get a go-green discount of Rs. 10 on each bill.For registration:-https://pro.mahadiscom.in/Go-Green/gogreen.jsp (The GGN number is available in the upper left corner of your printed bill.)
2. Pay electricity bill through digital medium and get 0.25% (up to Rs.500/-) discount (excluding taxes and duties).
3. If your mobile number and email address are incorrect, correct it by visiting-https://pro.mahadiscom.in/ConsumerInfo/consumer.jsp
4.Next month's reading will mostly take place on 02-03-2026 .

विशेष संदेश :

* Please accept only computerized receipt with a computerized number when making any payment of MSEDCL. Handwritten receipts should not be accepted. Use the option of online payment facility to avoid inconvenience.

For making Energy Bill Payment through RTGS/NEFT mode, use following details
- Beneficiary Name: MSEDCL
- Beneficiary Account Number:MSEDCL01210118425752
- IFS Code: SBIN0008965
- Name of Bank: STATE BANK OF INDIA
- Name of Branch: IFB BKC
- Amount:As per Bill

Disclaimer: Please use above bank details only for payment against consumer number mentioned in beneficiary account number.

Billing Unit:	4448	Consumer No:	210118425752	PC:	A2	Tariff:	090
Due Date:		26-FEB-26				130.00	
Bank Copy:		DTC No:	4153137				

If Paid by this Date:	16-FEB-26	120.00
If Paid After this Date:	26-FEB-26	130.00
Due Date:	26-FEB-26	130.00

https://wss.mahadiscom.in/wss/wss 1/4

Terms & Conditions:
- Electricity Duty Calculation is as per government notification no ELDP/P.No-273/Energy -1 dt 21/10/2016.Tax on Sale calculation is as per Government notification dt 21/10/2016.For more information please check orders of Electricity Regulatory commission. Fixed rate is used for calculation till meter is installed.
- 1) Any discrepancy in the bill should be conveyed in writing to the local office.Even if there is discrepancy in bill, to avoid delay payment charges, pay tentative amount for time being or pay full amount along with application to rectify the mistake in the bill. In case of dispute or abnormally high bill amount, bill equal to average consumption of previous period will be issued till the complaint is resolved, The difference of which will be charged in next bill.
- 2) For bill paid after due date of previous bill and showing as arrears in current bill, please show the previous bill receipt to the cashier while paying for the current bill.
- 3) This bill is sent in accordance with Electricty supply act , tariff order , regulations and Orders as per Govt of Maharashtra .

Instructions for Cheque payment:
- 4) Cheque should be a/c payee only. Cheque should be payable in name of 'MSEDCL', and issued by local bank. Please attach bill with the Cheque and do not staple them. Post-dated cheque will be not accepted.If amount is paid by Cheque / DD, the date on which the amount gets cleared, or a maximum of 3 days from the date of depositing the cheque will be considered as the bill payment date.
- 5) While putting cheque in collection drop box, please mention consumer number (along with PC and BU) on the backside of the cheque.Pl mention cheque details on the backside of receipt stub.
- 6) As per negotiable instrument act 1981 article 138,cheque bounce is a punishable offence and liable for legal action.
- 7) As per MERC order for Case No 322 of 2019 revised Cheque Bounce charges of Rs. 750 plus GST or Bank charges whichever is higher will be applicable from 01 April 2020.

Tariff Revised w.e.f. 01-JUL-25 as per MYT order in Case No. 217 of 2024 dated 28.03.2025 and addendum order in Case No. 75 of 2025 dated 25.06.2025. Tarrif Order is available at Mahadiscom site - https://www.mahadiscom.in/en/consumer/tariff-details/

LT I Res 1-Phase	Unit	0-100	101-300	301-500	501-1000	>1000
Fix Charges(Rs): 130	Amt(Rs)	4.28	11.1	15.38	17.68	17.68
	FAC(Rs)	0.2	0.35	0.5	0.55	0.55

** As per the new electricity rates applicable from 01.07.2025, an additional fixed charge of Rs.10 per month will be levied on consumers in the municipal corporation area.

Consumer No: 210118425752

	Rs. Ps
Fixed Charges	130.00
Energy Charges	59.92
Wheeling Charges 1.47/ Unit	20.58
F.A.C.	2.80
Electricity Duty (16 %)	34.13
Tax on Sale @ 0 Paise/Unit	0.00
Other Charges	-120.00
Total Current Bill(Rs)	127.43
Current Interest	0.19
Net Arrears	0.91
Adjustments	-2.18
Interest Arrears	0.00
Total Arrears	-1.08
Net Bill Amount	126.35
Rounded Bill(Rs)	130.00

DPC:3.09
After this date: 26-FEB-26
Pay **Rs. 130.00**

Prompt Payment Discount: Rs. 2.13 , if bill is paid on or before 16-FEB-26

Receipts considered up-to: 01-FEB-26
Last Receipt Date 20-JAN-26
Last Receipt Amount 1,010.00

Payment History:

Receipt Date	Paid Amount
20-Jan-2026	1,010.00
10-Dec-2025	770.00
21-Nov-2025	2,270.00
11-Oct-2025	1,890.00
02-Sep-2025	440.00
10-Jul-2025	2,410.00

मा.वीज नियामक आयोगाच्या दिनांक २५.०६.२०२५ च्या (प्र.क्र ७५/२०२५) आदेशानुसार सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या वेळेतील वीज वापरावर घरगुती ग्राहकांना ८० पैसे प्रति युनिट सवलत आहे. हि सवलत मिळण्यासाठी स्मार्ट मीटर बसविणे आवश्यक आहे.

मागील डिजीटल भरणा सूट -2.18 #

सदर वीज देयक हे वीज पुरवठा केलेले आवार (घर, दुकान, इमारत इत्यादी) हे रचना अधिकृत असल्याचा पुरावा धरण्यात / वापरण्यात येऊ शकत नाही किंवा त्या जागेच्या मालकीच्या पुराव्यासाठी वीज देयक पुरावा म्हणून वापरण्यात येऊ शकत नाही.

As per MERC Directive dtd.24/02/2021 , cash payment of Rs.5000.00 and above will not be accepted by MSEDCL. #

https://wss.mahadiscom.in/wss/wss 2/4

Seal of Joint Sub Registrar, Shahapur, Dist. Thane — सह दुय्यम निबंधक शहापूर, जि. ठाणे

सा	ह	प
दं. क्र.	२२९४	२०२६
पान	९	१६

नमुना १० - कराबद्दल पावती

ग्रामपंचायत बोरशेती-कळंभे

श्री. संजय अशोक वेंजारे यांजकडून

सौ. .... यांच्याकडून

A-४

घर नं. १०१/१६४ बिल नं. याबद्दल सन २०१६-२०१७

220

सालाकरिता पुढे नमुद केलेल्या रकमा कराबद्दल मिळाल्या

करांची नांवे	वसूल केलेल्या रकमा					
	मागील बाकी		चालू कर		एकूण रक्कम	
घरपट्टी ...			२०८८	००	२०८८	००
ज.सॅ. सेस ...			३५	००	३५	००
दिवाबत्ती ...			३५	००	३५	००
सा.पाणीपट्टी ...						
खुल्या जागेवर कर ...						
नोटीस फी ...						
वॉरंट्री फी ...						
एकूण ...			२१५८	००	२१५८	००

अक्षरी रुपये दोन हजार एकशे अठ्ठावन्न मात्र

ग्रामविकास अधिकारी
ग्रुप ग्राम पंचायत बोरशेती

तारीख ३० माहे १२ सन २०१६ सचिव/वसुली करणाऱ्याची आद्याक्षरी व नांव

ग्रामपंचायत बोरशेती, ता. शहापूर
बोरशेती

The Seal of Joint Sub Registrar, Shahapur
दुय्यम निबंधक शहापूर यांची मुद्रा

स	ह	प
द. क्र. २२१४		२०२५
पाने १०	१६	

भारत सरकार
Government of India

आधार

रवि रंजन राय
Ravi Ranjan Ray
जन्म तिथि/DOB: 12/04/1990
पुरुष/ MALE

आधार पहचान का प्रमाण है, नागरिकता या जन्मतिथि का नहीं । इसका उपयोग सत्यापन (ऑनलाइन प्रमाणीकरण, या क्यूआर कोड/ ऑफलाइन एक्समएल की स्कैनिंग) के साथ किया जाना चाहिए ।
Aadhaar is proof of identity, not of citizenship or date of birth. It should be used with verification (online authentication, or scanning of QR code / offline XML).

9201 8248 7742

मेरा आधार, मेरी पहचान

भारत सरकार
Government of India

संजय अशोक वजारे
Sanjay Ashok Vanjare
जन्म वर्ष / Year of Birth : 1979
पुरुष / Male

6274 1333 1533

आधार - सामान्य माणसाचा अधिकार

भारतीय विशिष्ट पहचान प्राधिकरण
Unique Identification Authority of India

AADHAAR

पता:
एस/ओ जय राम राय, हाउस नo- 307, विलेज - बीड़ बंगला, पोस्ट थाना- टाटीसिलवे, सिलवाई, टाटीसिलवे, रांची, झारखण्ड - 835103

Address:
C/O S/o Jai Ram Rai, House No- 307, Vill- Beed Banglow, PO PS- Tatisilway, Silwai, PO: Tatisilway, DIST: Ranchi, Jharkhand - 835103

9201 8248 7742
VID : 9126 9507 1264 9125

1947 | help@uidai.gov.in | www.uidai.gov.in

आधार

भारतीय विशिष्ट पहचान प्राधिकरण
UNIQUE IDENTIFICATION AUTHORITY OF INDIA

पत्ता:
०१,दुर्गा निवास,नाहूर गाव,नाहूर रोड, मुलुंड वेस्ट, मुंबई, महाराष्ट्र - 400080

Address:
Address:01,Durga Niwas,NahurGaon,Nahur Road, MulundWest, Mumbai,Maharashtra - 400080

1947
1800 300 1947
help@uidai.gov.in
www.uidai.gov.in
P.O. Box No.1947, Bengaluru-560 001

आयकर विभाग
INCOME TAX DEPARTMENT
भारत सरकार
GOVT. OF INDIA

स्थायी लेखा संख्या कार्ड
Permanent Account Number Card
ATIPR7799C

नाम / Name
RAVI RANJAN RAY

पिता का नाम / Father's Name
JAI RAM RAI

जन्म की तारीख / Date of Birth
12/04/1990

27042018

* PAN Application Digitally Signed, Card Not Valid unless Physically Signed

आयकर विभाग
INCOME TAX DEPARTMENT
भारत सरकार
GOVT. OF INDIA

SANJAY ASHOK VANJARE
ASHOK SAKHARAM VANJARE
21/08/1979
Permanent Account Number
AGTPV0530D

Signature

Ravi

Seal of Joint Sub Registrar, Shahapur
सह दुय्यम निबंधक शहापूर
Dist. Thane
जि ठाणे

स	ह	प
द. क्र. २२१४		२०२६
पाने ११	१६	

भारत सरकार
Government of India

आधार

भारत सरकार
Government of India

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण
Unique Identification Authority of India

नोंदणी क्रमांक / Enrollment No.: 2722/88883/02718

To
साहिल सुनील वंजारे
Sahil Sunil Vanjare
01, Durga Niwas, Nahur Gaon, Nahur Road,
VTC: Mulund West,
District: Mumbai,
State: Maharashtra,
PIN Code: 400080,
Mobile: 9136945225

140921564

MG409215645FI

आपला आधार क्रमांक / Your Aadhaar No. :

8549 4103 6737

माझे आधार, माझी ओळख

भारत सरकार
Government of India
आधार

साहिल सुनील वंजारे
Sahil Sunil Vanjare
जन्म तारीख / DOB : 06/07/2004
पुरुष / Male

Issue Date : 27/08/2011

8549 4103 6737

माझे आधार, माझी ओळख

Joint Sub Registrar, Shahapur
सह दुय्यम निबंधक शहापूर
जि. ठाणे
Dist. Thane

स	ह	प
द. क्र. २२१४		२०२६
पाने १२	१९	

SCANit

The Seal of Joint Sub Registrar, Shahapur
सह दुय्यम निबंधक शहापूर यांची मुद्रा
जि. ठाणे
Dist. Thane

स ह प	
ह.क्र. २२९४	२०२६
७३	१६

भारत सरकार
Government of India

Aadhaar no. issued: 08/07/2013

Vinayak Shashikant Mhadeshwar
Date of Birth/DOB: 16/06/1980
Male/ MALE

आधार पहचान का प्रमाण है, नागरिकता या जन्मतिथि का नहीं।
इसका उपयोग सत्यापन (ऑनलाइन प्रमाणीकरण, या क्यूआर कोड/ऑफलाइन एक्सएमएल की स्कैनिंग) के साथ किया जाना चाहिए।
Aadhaar is proof of identity, not of citizenship or date of birth. It should be used with verification (online authentication, or scanning of QR code / offline XML).

5986 2613 0817

मेरा आधार, मेरी पहचान

भारतीय विशिष्ट पहचान प्राधिकरण
Unique Identification Authority of India

AADHAAR

Details as on: 21/05/2024

Address:
S/O: Shashikant Mhadeshwar, shobha kunj, nahur road, nahur goan, Mumbai, PO: Mulund West, DIST: Mumbai, Maharashtra - 400080

5986 2613 0817
VID : 9105 3364 2881 8525

1947 | help@uidai.gov.in | www.uidai.gov.in

Seal of Joint Sub Registrar, Shahapur
सह दुय्यम निबंधक शहापूर यांची मुद्रा
Dist. Thane

स ह प
ट. क्र. २२१४ /२०२६
१४ / १६

घोषणापत्र / शपथपत्र

मी/आम्ही खाली सही करणार मा.नोंदणी महानिरिक्षक व मुद्रांक नियंत्रक म.राज्य पुणे यांचेकडील पत्र जा.क्र.का.4/प्र.क्रं. ०9/2025/849 दि.01-05-2025 व महसूल व वन विभाग शासन परिपत्रक क्रमांक नोंदणी 2024/प्र.क्रं.178/म-1 (धोरण) मंत्रालय, मुंबई दि. 06 जुन 2025 रोजीचे परिपत्रकानुसार असे घोषित करतो की.

"एक राज्य एक नोंदणी" (One State One Registration) या कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरावर दस्त नोंदणीचे सामाईक क्षेत्र (Common Jurisdiction) केले आहे. दस्त नोंदणीमध्ये काही गैरप्रकार तसेच अनियमितता होत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे.

१) दस्त नोंदणी करतेवेळी बनावट व्यक्तीस उभे करून दस्त नोंदणी करून घेणे
२) मृत व्यक्तीस जिवंत असल्याचे दाखवून दस्त नोंदणी करून घेणे
३) शेतकऱ्यांच्या विशेषतः डोंगरी भागातील मोठ्या प्रकल्पांच्या लगतच्या जमिनी शेतकऱ्यांची फसवणूक करून खरेदी व विक्री करणे
४) एकाच कुटुंबातील मालमत्तेचे हिस्से निश्चित झालेले नसताना एका भावाने कुटुंबातील व्यक्तीचे हिस्से विकणे
५) सामायिक मालकीच्या इमारतीत एकाच हिस्सेदाराने लीज डीड करणे
६) रेरा नोंदणीकृत नसणारे बेकायदा बांधकामातील फ्लॅट्स व प्लॉट विक्री करणे
७) ७/१२ वर इतर अधिकारात सरकारचे नाव असताना दस्त नोंदणी करणे.
८) भूसंपादनाचे सरकारी शिक्के पडलेले असताना दस्त नोंदणी करणे.
९) धर्मादाय संस्थाच्या मिळकती विकणे, अशा मिळकती भाड्याने देण्यासाठी मा. धर्मादाय आयुक्त यांची परवानगी आवश्यक असताना विश्वस्तांनी अधिकार नसताना न्यासाच्या मिळकती विकणे अगर भाड्याने देणे
१०) देवस्थानच्या जमिनी पुजारी/गुरव यांच्या नावावर असल्याने त्याचे बेकायदा दस्त करणे
११) अडाणी व निरक्षर लोकांना धनादेश (Cheque) न देता दस्तामध्ये मोबदला नमूद नसणे.
१२) दस्तास योग्य मुद्रांक लावलेला नसणे, कमी मुद्रांक शुल्काचे दस्त नोंदवून शासनाचा महसूल बुडवणे.
१३) सहकारी गृहरचना संस्थाच्या जमिनीत साईड मार्जिनची जागा, इमारतीचे कॉमन पार्किंग, व्हिजिटर्स पार्किंग, बेसमेंट, टेरेस विक्रीचे दस्त करणे, विकसक व सोसायटी चेअरमन सेक्रेटरी यांनी विकणे.
१४) आजरोजी कार्यालयात हजर केलेल्या दस्तऐवजातील मालमत्तेचा उतारा हा बनावट नसुन खरा आहे. सदर उताऱ्यामध्ये आम्ही लिहुन देणार व लिहुन घेणार यांनी कसल्याही प्रकारची छेडछाड, बनावटपणा किवा काहीही एडीट वा डिलीट (Edit Or Delete) केले नाही.
१५) सदर दस्तऐवजातील मिळकत ही फसवणुकीव्दारे अथवा दुबारविक्री होत नाही याबाबचा आम्ही अभिलेख शोध घेतलेला आहे.

आजरोजी कार्यालयात नोंदणीसाठी सादर करण्यात आलेल्या दस्तऐवजातील मिळकती वरील मुद्दा के १ ते १५ बाबत आम्ही लिहुन घेणार व लिहुन देणार यांनी खात्री केलेली आहे.

नोंदणी नियम 1961 चे नियम 44 व वेळोवेळी मा न्यायालयाचे / मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार दस्तऐवजामधील मिळकतीचे मालक / कुलमुखत्यारधारक यांनी मालकी व दस्तऐवजाची वैधता तपासणे ही नोंदणी अधिकारी यांची जबाबदारी नाही याची आम्हास पुर्णपणे जाणीव आहे व सदर बाबतीत नोंदणी अधिनियम 1908 चेच कलम 82 नुसार कोणत्याही प्रकारचा कायदेशीर प्रश्न उदभवल्यास त्यास मी/आम्ही व दस्तऐवजातील सर्व निष्पादक जबाबदार राहणार आहोत याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे.

त्यामुळे मी / आम्ही नोंदणी प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारचा गुन्हा घडणारे कृत्य केलेले नाही तसेच आजरोजी कार्यालयात हजर केलेल्या दस्तऐवजातील मिळकतीबाबत कोणत्याही मा. न्यायालयात दावा चालु नाही अथवा मा. न्यायालयीन मनाई हुकुम जारी करण्यात आलेला नाही व सदर मिळकतीवर कोणत्याही वित्त संस्थाचा कसलाही प्रकारचा बोजा नाही.

तसेच सदर मिळकतीवर अन्य कोणत्याही सक्षम अधिकारी यांचेकडील कोणताही मनाई हुकुम दिलेला नाही याबाबतची आम्ही खात्री केलेली असुन जर भविष्यात सदर प्रकरणी कायदयानुसार कोणताही गुन्हा घडल्यास मी / आम्ही नोंदणी अधिनियम 1908 चे कलम 82 व भारतीय दंड संहिता 1860 मधील तरतुदीनुसार 7 वर्षाच्या शिक्षेस पात्र राहणार आहोत याची मला/आम्हास जाणीव आहे. त्यामुळे हे घोषणापत्र/शपथपत्र दस्ताचा भाग म्हणुन जोडत आहोत.

लिहुन देणार	लिहुन घेणार

408/2214
बुधवार,18 फेब्रुवारी 2026 1:10 म.नं.

दस्त गोषवारा भाग-1

सहप ९५ | ९६
दस्त क्रमांक: 2214/2026

दस्त क्रमांक: सहप /2214/2026

बाजार मुल्य: रु. 20,000/- मोबदला: रु. 5,000/-

भरलेले मुद्रांक शुल्क: रु.200/-

दु. नि. सह. दु. नि. सहप यांचे कार्यालयात
अ. क्रं. 2214 वर दि.18-02-2026
रोजी 1:07 म.नं. वा. हजर केला.

पावती:2536 पावती दिनांक: 18/02/2026

सादरकरणाराचे नाव: **लायसेन्सी - मे. बीआरएन इंफ्रास्ट्रक्चर प्रा.लि. तर्फे रवि रंजण राय**

नोंदणी फी	रु. 500.00
दस्त हाताळणी फी	रु. 640.00
पृष्टांची संख्या: 16	
एकुण:	1140.00

दस्त हजर करणाऱ्याची सही:

PITAMBAR SHANKAR KAMBLE
सह दु.नि. शहापुर

PITAMBAR SHANKAR KAMBLE
सह दु.नि. शहापुर

दस्ताचा प्रकार: 36-अ-लिव्ह अॅण्ड लायसन्सेस

मुद्रांक शुल्क: Stamp Duty at 0.25 per cent on sum of rent payable for the period of agreement and the amount of non-refundable deposit and interest calculated at the rate of 10 per cent per annum on the refundable deposit will be charged throughout the state.

शिक्का क्रं. 1 18 / 02 / 2026 01 : 07 : 42 PM ची वेळ: (सादरीकरण)

शिक्का क्रं. 2 18 / 02 / 2026 01 : 08 : 41 PM ची वेळ: (फी)

प्रतिज्ञा पत्र

"सदर दस्तऐवज हा नोंदणी कायदा १९०८ अंतर्गत असलेल्या तरतुदींनुसारच नोंदणीस दाखल केलेला आहे. "दस्तातील संपूर्ण मजकूर, निष्पादक व्यक्ती, साक्षीदार, व सोबत जोडलेल्या कागदपत्रांची सत्यता तपासली आहे. "दस्ताची सत्यता, वैधता कायदेशीर बाबींसाठी दस्त निष्पादक व कबुलीधारक हे संपुर्णपणे जबाबदार राहतील दस्तऐवजासोबत जोडलेले कागदपत्रे, कुळमुख्त्यारपत्र, व्यक्ती इत्यादी बनावट आढळून आल्यास याची संपूर्ण जबाबदारी निष्पादकाची राहील.

लिहून देणारे: लिहून घेणारे:

Joint Sub Registrar, Shahapur
सह दुय्यम निबंधक शहापूर वर्ग २
जि. ठाणे
Dist. Thane

18/02/2026 1 13:06 PM

दस्त गोषवारा भाग-2

सहप ९६/९६
दस्त क्रमांक:2214/2026

दस्त क्रमांक :सहप/2214/2026
दस्ताचा प्रकार :-36-अ-लिव्ह अॅंड लायसन्सेस

अनु क्र.	पक्षकाराचे नाव व पत्ता	पक्षकाराचा प्रकार	छायाचित्र	ठसा प्रमाणित
1	नाव:लायसेन्सी - मे. बीआरएन इंफ्रास्ट्रक्चर प्रा.लि. तर्फे रवि रंजण राय पत्ता:प्लॉट नं: 0, माळा नं: 0, इमारतीचे नाव: -, ब्लॉक नं: कंपनीचा पत्ता 533, 4 सी, मोती बांढा रोड, मचेदा, जयपूर, राजस्थान , रोड नं: -, राजस्थान, जयपुर. पॅन नंबर:	लाय्सेन्सी वय :- स्वाक्षरी:-		✓
2	नाव:लिसेन्सॉर - संजय अशोक वंजारे . पत्ता:प्लॉट नं: 0, माळा नं: 0, इमारतीचे नाव: -, ब्लॉक नं: रा. 01, दुर्गा निवास, नाहूर गाव, नाहूर रोड, मुलुंड प., मुंबई, रोड नं: -, महाराष्ट्र, मुम्बई. पॅन नंबर:AGTPV0530D	लाय्सेन्सार वय :-47 स्वाक्षरी:-		✓

वरील दस्तऐवज करुन देणार तथाकथीत 36-अ-लिव्ह अॅंड लायसन्सेस चा दस्त ऐवज करुन दिल्याचे कबुल करतात.
शिक्का क्र.3 ची वेळ:18 / 02 / 2026 01 : 10 : 12 PM

ओळख:-
दस्तऐवज निष्पादनाचा कबुलीजबाब देणाऱ्या सर्व पक्षकारांची ओळख संमती-आधारित - आधार प्रणालीद्वारे पडताळण्यात आली आहे. त्याबाबत प्राप्त माहिती पुढीलप्रमाणे आहे,

Sr. No.	Type of Party & Name	Date & Time of Verification with UIDAI	Information received from UIDAI (Name, Gender, UID, Photo)	
1	**लाय्सेन्सी** लायसेन्सी - मे. बीआरएन इंफ्रास्ट्रक्चर प्रा.लि. तर्फे रवि रंजण राय	18/02/2026 01:09:52 PM	रवि रंजण राय M 1473585208318578688	
2	**लाय्सेन्सार** लिसेन्सॉर - संजय अशोक वंजारे .	18/02/2026 01:10:50 PM	संजय अशोक वंजारे M 1409486003631640576	

शिक्का क्र.4 ची वेळ:18 / 02 / 2026 01 : 10 : 51 PM

शिक्का क्र.5 ची वेळ:18 / 02 / 2026 01 : 11 : 18 PM नोंदणी पुस्तक 1 मध्ये

PITAMBAR SHANKAR KAMBLE
सह दु.नि. शहापुर

प्रमाणित करण्यात येते की दस्त क्र. २२१४ मध्ये ९६ पाने आहेत. पुस्तक क्र. १
नोंदला दि १८ /०२ /२०२६

सह दुय्यम निबंधक
शहापूर

Payment Details.

sr.	Purchaser	Type	Verification no/Vendor	GRN/Licence	Amount	Used At	Deface Number	Deface Date
1	SANJAY ASHOK VANJARE	eChallan	00040572026021721071	MH017315910202526U	200.00	SD	0009884002202526	18/02/2026
2		DHC		0226172508745	640	RF	0226172508745D	18/02/2026
3	SANJAY ASHOK VANJARE	eChallan		MH017315910202526U	500	RF	0009884002202526	18/02/2026

[SD:Stamp Duty] [RF:Registration Fee] [DHC: Document Handling Charges]

The Seal of Joint Sub Registrar, Shahapur Dist. Thane

2214 /2026

Know Your Rights as Registrants

1. Verify Scanned Document for correctness through thumbnail (4 pages on a side) printout after scanning.
2. Get print immediately after registration.

For feedback, please write to us at feedback.isarita@gmail.com